

सहाय्यक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील आहरण व संवितरण अधिकारी यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक (VPDAA) म्हणून घोषित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग
शासन निर्णय क्रमांक: मपवि २०२४/प्र.क्र.५४/पदु २
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय विस्तार इमारत, मुंबई ४०००३२
दिनांक: १५ ऑक्टोबर, २०२४

- वाचा -१. वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: संकिर्ण १०२३/प्र.क्र.११०/२०२३/कोषा प्रशा-५,
दि.१४ फेब्रुवारी, २०२४
२. कृषि व पदुम विभाग शासन निर्णय क्र. कृवपदुम ३००२३/८६/२०२३- MAG-ADF २, दिनांक १० नोव्हेंबर, २०२३
 ३. कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांचे यांचे पत्र क्र. मपमवि/नियंत्रक / वित्त व लेखा /कावि/७२३/२०२४, दि. ०९ ऑगस्ट, २०२४
 ४. महालेखापाल-१ (ले.व अ.), महाराष्ट्र, मुंबई यांनी त्यांच्या पत्र क्रमांक TM/Ch२/UOR no. १३७/कृ.प.दु.वि.व म विभाग २०२४-२५/९४९ दि. २७ सप्टेंबर, २०२४.

प्रस्तावना -

आहरण व संवितरण अधिकार्यांना आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकार्यांना महाराष्ट्र कोषागार नियम नमुना क्र.४४ देयकांद्वारे राज्याच्या एकत्रित निधीतून २७ लहान बांधकामे, ३१ सहाय्यक अनुदान (वेतनेत्तर), ३३ अर्थसहाय्य, ३५ भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान, ५० इतर खर्च, ५३ मोठी बांधकामे आणि वित्त विभागाद्वारे वेळोवेळी घोषित करता येतील अशा अन्य उद्देश शीर्ष (Object Head) अंतर्गत आहरीत केल्या जाणाऱ्या सहाय्यक अनुदानाच्या निधीचा विनियोग करण्यासाठी "आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक Virtual Personal Deposit Account Administrator (VPDAA)" ही व्यवस्था व कार्यपध्दती संदर्भ क्रमांक १ येथील दिनांक १४ फेब्रुवारी, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये अंमलात आणली आहे. त्यानुसार कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांनी संदर्भ क्र. ३ येथील पत्रान्वये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील लेखा अधिकारी (गट-ब राजपत्रित) यांना संवितरण व संनियंत्रण अधिकारी यांना "आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक" म्हणून घोषित करण्याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर करीता आहरण व संवितरण अधिकारी, लेखा

अधिकारी (गट-ब राजपत्रित), महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांना आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक Virtual Personal Deposit Account Administrator (VPDAA) म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

संदर्भाधीन क्र. २ येथील दिनांक १० नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिनस्त महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील लेखा अधिकारी (गट ब राजपत्रित) यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आता विद्यापीठातील आहरण व संवितरण अधिकारी यांना वित्त विभाग, शासन निर्णय दि.१४ फेब्रुवारी, २०२४ मधील तरतूदीनुसार म.को.नि.नमुना क्रमांक ४४ देयकांद्वारे राज्याच्या एकत्रित निधीतून २७ लहान बांधकामे, ३१ सहाय्यक अनुदान (वेतनेत्तर), ३३ अर्थसहाय्य, ३५ भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता अनुदान, ५० इतर खर्च, ५३ मोठी बांधकामे आणि वित्त विभागाद्वारे वेळोवेळी घोषित करण्यात येतील अशा अन्य उद्देश शीर्ष (Object Head) अंतर्गत राज्याच्या एकत्रित निधीतून आहरीत केल्या जाणाऱ्या सहाय्यक अनुदानाच्या निधीचा विनियोग करण्यासाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक Virtual Personal Deposit Account Administrator (VPDAA) म्हणून घोषित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

३. मा. महालेखापाल यांच्या संदर्भ क्र.३ येथील दि.२७ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या शासन पत्रात नमूद खालील अटी शर्तीचे कटाक्षाने पालन करणे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या अखत्यारीतील वर नमूद "आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक Virtual Personal Deposit Account Administrator (VPDAA)" यांना बंधनकारक राहिल :-

The virtual Personal Deposit Account shall be opened under :-

8443 - Civil Deposits	8443-दिवाणी ठेवी
००	००
106 Personal Deposits	106 वैयक्तिक लेखा
(00)(02) Virtual Personal Deposit Account	(00)(02) आभासी वैयक्तिक लेखा खाता

The following conditions shall be applicable to the Virtual Personal Deposit Account (VPDA)

1. The said VPDA shall be subject to Audit.
2. The Administrator shall ensure that all rules, regulations, terms and conditions of the relevant G.R. have been followed in respect of the said VPDA.
3. No amount shall be transferred to the VPDA to avoid lapse of funds.
4. The VPDA is applicable **only to the State Schemes** and not for Central Sector or Centrally Sponsored Schemes.

5. The Receipt to the said VPDA shall be only such grants drawn under MTR 44 for the CRC 24032143 and 24032092 with the object heads 31 Grants in Aid (Non salary). No amount shall be transferred to VPDA through the Capital Heads and Loan heads of expenditure. The Administrator shall timely submit the Utilisation Certificate after incurring expenditure from the VPDA.
 6. The Expenditure from the VPDA shall be as per the Sanction order of the respective Grant.
 7. The unspent balances under the VPDA shall be credited back to the Consolidated Fund after completion of one year from the date of drawl of the amount of funds /date of credit of the amount to the VPDA or the timeline mentioned in the sanction order, **whichever is earlier**.
 8. The administrator with the District Treasury Officer shall reconcile the balances under the VPDA at the end of every calendar month.
 9. The balances shall be reconciled with the AG office and the Treasury Officer shall submit Balance Certificate to A.G. office for confirmation of their balances in the books of A.G at the end of the Financial Year.
 10. All the conditions/instructions in the Finance Department G.R. No संकीर्ण-2023/प्र.क्र.110/2023 / कोषा प्रशा-5, दि.14/02/2024 shall be followed.
 11. All Rules including Rule 495 of the Maharashtra Treasury Rules, 1968 shall be applicable to the VPDA.
४. सदर शासन निर्णय महालेखापाल-१ (ले.व अ.), महाराष्ट्र, मुंबई यांनी त्यांच्या पत्र क्रमांक TM/Ch-२/UOR no.१३७/कृ.प.दु.वि.व म.व्य. विभाग/२०२४-२५/९४९, दि.२७/०९/२०२४ तसेच वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.२४५/२०२४/कोषा प्रशा-५, दि.०२/०९/२०२४ आणि अनौपचारिक संदर्भ क्र.५५४/२०२४/व्यय-२, दि. ०२/०९/२०२४ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४१०१५१५०१५९०४०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
- महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(नि. भा. मराळे)
उप सचिव , महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव
२. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव
३. मा. उप मुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव
४. मा. उप मुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव
५. मा. मंत्री (दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन) यांचे खाजगी सचिव
६. मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा / विधान परिषद, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
७. अपर मुख्य सचिव (पशुसंवर्धन/दुग्धव्यवसाय), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई

८. प्रधान सचिव/ सचिव (व्यय/ लेखा व कोषागरे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
९. प्रधान सचिव (मत्स्यव्यवसाय) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. कुलसचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
११. नियंत्रक (वित्त व लेखा), महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
१२. लेखा अधिकारी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर
१३. महालेखापाल-१ / २ (लेखा परिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर,
१४. संचालक (लेखा व कोषागरे), मुंबई,
१५. अवर सचिव / कक्ष अधिकारी (पदुम-१/३/४/१६), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१६. अधिदान व लेखा अधिकारी, नागपूर
१७. जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर
१८. वित्त विभाग (व्यय-२ व अर्थसंकल्प-१५/कोषा प्रशा-५), मंत्रालय, मुंबई-३२,
१९. निवड नस्ती/ पदुम-२